

**कुटुंब नियोजन कार्यक्रमाखालील कर्मचा-यांच्या
मागील सेवा निवृत्तीवेतनासाठी ग्राह्य धरण्याबाबत.**

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास व जलसंधारण विभाग,
परिपत्रक क्र.लोआप्र-इ६०६/१४०/प्र.क्र.१२६/आस्था-११
मंत्रालय,मुंबई - ४०० ०३२.

विनांक :- २ मार्च, २००७.

वाच्या :-

१. शासन निर्णय नगर विकास, सार्वजनिक आरोग्य व गृह निर्माण विभाग, क्र.एसएफबी-१८६८/३८४३२-पी.पी.सेल, दि. २४ एप्रिल, १९७१.
२. शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्र.एसएफबी/१०८०/५०९/एच-१३, दि. ८ सप्टेंबर, १९८२.
३. शासन निर्णय, ग्राम विकास क्र.एमआदएस-१४८२/१०८८/१५, दि. २१ मे, १९८५.

- परिपत्रक -

कुटुंब कल्याण योजना बद्द झाल्यामुळे कुटुंब नियोजन कार्यक्रमाखालील कर्मचा-यांना जिल्हा परिषद्देश्ये पुनर्नेमणूक देण्यात आलेली आहे. शासन निर्णय नगर विकास, सार्वजनिक आरोग्य व गृह निर्माण विभाग क्र.एसएफबी-१८६८/३८४३२-पी.पी.सेल, दि. २४ एप्रिल, १९७१ व शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्र.एसएफबी/१०८०/५०९/पीएच-१३, दि. ८ सप्टेंबर, १९८२ अन्वये कुटुंब नियोजन योजनेतील योजना बद्द झाल्यामुळे सेवेतून कमी करण्यात आलेल्या व शासन क्षेत्रात पुनर्नेमणूक नियांलेल्या कर्मचा-यांच्या बाबतीत देतनवाढ, निवृत्तीवेतन व रजा यासाठी पूर्वीची सेवा विचारात घेण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. सदर आदेश शासन निर्णय, ग्राम विकास क्र.एमआदएस-१४८२/१०८८/१५, दि. २१ मे, १९८५ अन्वये जिल्हा परिषद कर्मचा-यांना लागू करण्यात आलेले आहेत. तथापि याबाबत कुटुंब नियोजन कार्यक्रमाखालील काम केलेल्या व त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सेवेमध्ये निवृत्त झालेल्या कर्मचा-यांच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमाखालील सेवा / सेवाखांड नियमित करण्याचे काही प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येतात ही बाब विचारात घेऊन पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

२. कुटुंब नियोजन कार्यक्रमाखाली सेवा केलेल्या कर्मचा-यांचे तान वर्षापर्यंतचे खंड नियमित करण्याची तरतुद शासन निर्णय, नगर विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य व गृह निर्माण विभाग क्र.एसएफबी-१८६८/३८४३२-पी.पी.सेल, दि. २४ एप्रिल, १९७१ अन्वये करण्यात

... २/-

आलोली असून असे खंड नियमित करण्यास नियुक्ती प्राधिकारी सक्षम आहेत. तरी यापुढे अशा प्रकारचे प्रस्ताव शासनाकडे मंजूरीसाठी न घाठविण्यार्थी दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधिताना कृपया सूझन्हा देण्याल गवाहत.

३. सदर परिपत्रक संगणक संकेतांक २००७०३०२१२५६५१००१ अन्वये महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले आहे.

६/२०१३/८७
(राजेंद्र वाघ)

कक्षा अधिकारी, ग्राम विकास व जलसंधारण विभाग,
महाराष्ट्र शासन.

१. विभागीय आयुक्त, सर्व विभाग
२. उप आयुक्त (आस्थापत्ता) सर्व विभागीय आयुक्त काढालय.
३. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.
४. निवडनस्तो का.क्र.आस्था-११